



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-अ

वर्ष २, अंक ४७(६)]

मंगळवार, सप्टेंबर २८, २०१०/आश्विन ६, शके १९३२

[पृष्ठे ६

किंमत : रुपये १९.००

असाधारण क्रमांक १२२

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अधिनियमान्वये तयार केलेले (भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांब्यतिरिक्त) नियम व आदेश.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ सप्टेंबर २०१०

अधिसूचना

भारताचे संविधान.

क्रमांक एसबीई. ११९३/प्र.क्र. १३०/कामगार-१.—भारताचे संविधानाच्या अनुच्छेद ३०९ च्या परंतुकाद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून आणि याबाबतीत करण्यात आलेले सर्व विद्यमान नियम, आदेश, संलेख यांचे अधिक्रमण करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या नियंत्रणाखालील बाष्पके संचालनालयातील संचालक, बाष्पके, गट अ, अपर संचालक, बाष्पके, गट अ, सहसंचालक, बाष्पके, गट अ, उप संचालक, बाष्पके, गट अ या पदांवरील सेवाप्रवेशाचे विनियमन करणारे पुढील नियम करीत आहे :—

१. या नियमांना संचालक, बाष्पके, अपर संचालक, बाष्पके, सहसंचालक, बाष्पके आणि उप संचालक, बाष्पके, गट अ (सेवाप्रवेश) नियम, २०१० असे म्हणावे.

भाग चार-अ-१२२-१

(१)

२. या नियमांमध्ये संदर्भानुसार दुसरा अर्थ अपेक्षित नसेल तर,—

(क) " शासन " याचा अर्थ, महाराष्ट्र शासन, असा आहे ;

(ख) " आयोग " याचा अर्थ, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, असा आहे ;

(ग) " पदवी " याचा अर्थ, कोणत्याही सांविधिक विद्यापीठाची पदवी, असा आहे ;

(घ) " विभाग " याचा अर्थ, महाराष्ट्र शासनाचा उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, असा आहे ;

(ङ) " संचालक " याचा अर्थ, शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या नियंत्रणाखालील संचालक, बाष्पके, असा आहे ;

(च) " अपर संचालक " याचा अर्थ, शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या नियंत्रणाखालील अपर संचालक, बाष्पके असा आहे ;

(छ) " सहसंचालक " याचा अर्थ, शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या नियंत्रणाखालील सहसंचालक, बाष्पके असा आहे ;

(ज) " उप संचालक " याचा अर्थ, शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाच्या नियंत्रणाखालील उप संचालक, बाष्पके, असा आहे ;

(झ) " संचालनालय " याचा अर्थ, महाराष्ट्र शासनाचे, बाष्पके संचालनालय, असा आहे ;

३. " संचालक " या पदावरील नियुक्ती, अपर संचालक, हे पद धारण करणाऱ्या आणि त्या पदावर किमान तीन वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्तींमधून, वरिष्ठता लक्षात घेऊन काटेकोर निवडीच्या आधारे, योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीद्वारे करण्यात येईल.

४. " अपर संचालक " या पदावरील नियुक्ती, सहसंचालक, हे पद धारण करणाऱ्या आणि त्या पदावर किमान तीन वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्तींमधून, वरिष्ठता लक्षात घेऊन काटेकोर निवडीच्या आधारे, योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीद्वारे करण्यात येईल.

५. " सहसंचालक " या पदावरील नियुक्ती, या पदावरील नियुक्ती, उप संचालक हे पद धारण करणाऱ्या आणि त्या पदावर किमान तीन वर्षे नियमित सेवा केलेल्या व्यक्तींमधून, वरिष्ठता लक्षात घेऊन काटेकोर निवडीच्या आधारे, योग्य व्यक्तीच्या पदोन्नतीद्वारे करण्यात येईल.

६. " उप संचालक " या पदावरील नियुक्ती :—

(एक) जिचे वय ३३ वर्षांहून अधिक नाही ; परंतु, आधीच शासकीय सेवेत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत, कमाल वयोमर्यादा, पाच वर्षांपर्यंत शिथिल करण्यात येईल ;

(दोन) जिची उंची १.८ मीटरपेक्षा अधिक नसेल आणि ३०५ मी.मी. × ४०६ मी.मी. आकाराच्या बाष्पकाच्या लंबवर्तुळाकार मॅनहोलमध्ये आरामात उतरण्याच्या दृष्टीने फार लहान नसेल ;

(तीन) जिने " यंत्र अभियांत्रिकी " या शाखेतील किमान द्वितीय श्रेणीतील पदवी धारण केली असेल ;

(चार) जिने वरील खंड (तीन) मध्ये नमूद केलेली अर्हता संपादित केल्यानंतर उद्योग किंवा औद्योगिक उपक्रमातील अद्ययावत ज्ञान आणि अभियंता म्हणून,—

(क) प्रत्येकी १५० चौ.मी. पेक्षा कमी नसेल इतकी उष्णता पृष्ठभाग असलेली किमान दोन बाष्पके आणि इतर संबद्ध यंत्रणा चालवणे ती सुस्थित ठेवणे ; किंवा

(ख) बाष्पके चालवणे आणि ती सुस्थित ठेवण्याच्या दोन वर्षांच्या प्रत्यक्ष अनुभवांसह बाष्पकांची आणि त्यांच्या सहाय्यकारी उपकरणांची रचना, बांधकाम आणि निर्मिती करणे ;

(ग) या क्षेत्रातील, जबाबदारीच्या पदावरील, पृथक्पणे किंवा एकत्रित पाच वर्षांचा प्रत्यक्ष अनुभव धारण केला असेल ;

(पाच) जिला मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान असेल,

अशा उमेदवारांमधून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल :

परंतु अनुभवाचा कालावधी असामान्य अर्हता असणाऱ्या उमेदवारांबाबत, आयोगाच्या शिफारशीवरून दोन वर्षांनी शिथिल करण्यात येईल :

परंतु, आणखी असे की, यंत्र अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवी धारण करणाऱ्या उमेदवारांना पसंतीक्रम देण्यात येईल.

७. नियम ६ मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती, दोन वर्षांच्या कालावधीसाठी परीक्षार्थी नसेल, परीक्षा कालावधी, जास्तीत जास्त फक्त एका वर्षापर्यंत वाढविता येईल.

८. नियम ३, ४, ५ किंवा ६ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने, त्याबाबतीत करण्यात आलेल्या नियमांनुसार हिंदी आणि मराठी भाषा परीक्षा—जर तिने अगोदर उत्तीर्ण केलेल्या नसतील, किंवा तिला त्या परीक्षा उत्तीर्ण करण्यापासून सूट मिळालेली नसेल तर—उत्तीर्ण करणे आवश्यक असेल.

९. नियम ३, ४, ५ किंवा ६ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेल्या व्यक्तीने, शासनाच्या माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाकडून वेळोवेळी विहित करण्यात आलेले संगणक हाताळण्याबाबतचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक असेल ;

१०. नियम ५ किंवा ६ मध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्त केलेली व्यक्ती, महाराष्ट्रात कोठेही बदली होण्यास पात्र असेल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

डॉ. कविता गुप्ता,
शासनाच्या सचिव (कामगार).

INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 28th September 2010

NOTIFICATION

CONSTITUTION OF INDIA.

No. SBE. 1193/CR-130/LAB-1.—In exercise of the powers conferred by the proviso to article 309 of the Constitution of India and in supersession of all existing rules, orders, instruments made in this behalf, the Governor of Maharashtra is hereby pleased to make the following rules regulating recruitment to the posts of the Director of Steam Boilers, Group A Additional Director of Steam Boilers, Group A, Joint Director of Steam Boilers, Group A, Deputy Director of Steam Boilers, Group A in the Directorate of Steam Boilers under the Industries, Energy and Labour Department of the Government of Maharashtra, namely :—

1. These rules may be called as “ Director of Steam Boilers, Group A, Additional Director of Steam Boilers, Group A, Joint Director of Steam Boilers, Group A, Deputy Director of Steam Boilers, Group A, Recruitment Rules, 2010.

(2) In these rules, unless the context requires otherwise,—

(a) “ Additional Director ” means the Additional Director of Steam Boilers, under the Industries, Energy and Labour Department, Government of Maharashtra ;

(b) “ Commission ” means the Maharashtra Public Service Commission ;

(c) “ Degree ” means a degree of any statutory university ;

(d) “ Department ” means the Industries, Energy and Labour Department, Government of Maharashtra ;

(e) “ Deputy Director ” means the Deputy Director of Steam Boilers, under the Industries, Energy and Labour Department, Government of Maharashtra ;

(f) “ Director ” means the Director of Steam Boilers, under the Industries, Energy and Labour Department of Maharashtra ;

(g) “ Directorate ” means the Directorate of Steam Boilers, Government of Maharashtra ;

(h) “ Government ” means Government of Maharashtra ;

(i) "Joint Director" means the Joint Director of Steam Boilers, under the Industries, Energy and Labour Department, Government of Maharashtra.

(3) Appointment to the Post of Director shall be made by promotion of a suitable person on the basis of strict selection with due regard to seniority from amongst the persons holding the post of Additional Director, having minimum three years regular service in that post.

(4) Appointment to the Post of Additional Director shall be made by promotion of a suitable person on the basis of strict selection with due regards, to seniority from amongst the persons holding the post of Joint Director, having minimum three years regular service in that post.

(5) Appointment to the Post of Director shall be made by promotion of a suitable person on the basis of strict selection with due regards to seniority from amongst the persons holding the post of Deputy Director, having minimum three years regular service in that post.

(6) Appointment to the Post of Deputy Director shall be made by nomination from amongst the candidates who.

(i) are not more than 33 years of age :

provided that, the maximum age limit shall be relaxed for 5 years in case of candidates already in Government Service.

(ii) are not more than 1.8 meters in height and not too stout to enter elliptical manhole of size 305 mm × 406 mm of boiler comfortably ;

(iii) possess a degree in " Mechanical Engineering " at least in second class ;

(iv) after acquiring the qualification mentioned at (iii) above, possess updated knowledge and practical experience in industry or an industrial undertaking for the period of not less than 5 years separately or together in the responsible position as an engineer in the field of,—

(A) Operation, maintenance of at least two steam boilers with heating surface not less than 150 sq. mtrs. Each and other related machineries ;

OR

(B) Design, construction and manufacturing of steam boilers and auxiliaries thereof along with 2 years practical experience of boiler operations and maintenance.

(v) Have adequate knowledge of Marathi Language :

Provided that the period of experience may be relaxed by 2 years on the recommendation of the Commission in favour of candidates having exceptional qualification :

Provided further that preference shall be given to candidate possessing post graduate degree in mechanical engineering.

7. A person appointed to the post mentioned in Rule 6 by nomination shall be on probation for the period of two years. Probation period may be extended maximum up to one year.

8. A person appointed to the posts mentioned in Rule 3, 4, 5 or 6 shall be required to pass the in Hindi and Marathi in accordance with the rules made in that behalf, unless he has already passed, or has been exempted from passing those examination.

9. A person appointed to the post mentioned in Rule 3, 4, 5 or 6 shall possess a certificate in computer operations prescribed from time to time by the Directorate of Information Technology, Government of Maharashtra.

10. A person appointed to the posts mentioned in Rule 5 or 6 shall be liable for transfer anywhere in Maharashtra.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

DR. KAVITA GUPTA,
Secretary to Government (Labour).